

अभ्यासक्रम-सत्र ४

गद्य:-

- | | |
|----------------------------------|--------------------|
| ७. मरणादून अपेश वोखटे | - भाऊसाहेबांची बखर |
| ८. तरुणांनो! निर्भय बना, शूर बना | - स्वामी विवेकानंद |
| ९. अब्राहम लिंकनचा विनोद | - प्र. के. अत्रे |
| १०. माझा विरंगुळा | - यशवंतराव चव्हाण |
| ११. देवाचं शेत | - शांताराम |
| १२. भिकारी | - अनिल अवचट |

पद्य :-

- | | |
|---|-------------------|
| ७. केवढे हे कौर्य! | - ना. वा. टिळक |
| ८. सागरास | - वि.दा. सावरकर |
| ९. गणपत वाणी | - बा. सी. मर्ढेकर |
| १०. पुण्याई | - अरुणा ढेरे |
| ११. जल्म | - इंद्रजीत भालेशव |
| १२. गावावर विस्तारलेले
डीएसएनएल आकाश | - अजिम नवाज राही |

उपयोजित मराठी -

जाहिरात मसुदालेखन

संपादक

प्रा. डॉ. श्याम मोहरकर
प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कालभूत

प्रकाशक- राघव पव्लिषर्स अँड
डिस्ट्रीब्युटर्स, नागपूर.

S. S. Sathya P.
Dr. (Mrs) S. P. Pillai

R. M.
(Dr. Ravi ndra Murnade)

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
बी. कॉम. भाग दोन - सत्र ४
घटकीकरण आणि गुणविभागणी

घटकीकरण	गद्य (गुण)	पद्य गुण	अंतर्गत मुल्यांकन
घटक १ व २ - दीर्घोत्तरी प्रश्न	१६	+ १६	२०
घटक ३ व ४ - लघुत्तरी प्रश्न	१६	+ १६	
घटक १,२,३,४ - लघुत्तरी प्रश्न	८	+ ८	
एकूण :-	४०	+ ४०	२० = १००

प्रश्न पत्रिकेचे स्वरूप- सत्र ४

प्र १ कं ७, ८, ९, १० या गद्यापाठांवर दीर्घोत्तरी प्रश्न (दोन पैकी एक - ३०० ते ४०० 'ब्दात)	१६ गुण
प्र २ कं ७, ८, ९, १० या पद्यावर दीर्घोत्तरी प्रश्न (दोन पैकी एक - ३०० ते ४०० 'ब्दात)	१६ गुण
प्र ३ कं ७, ८, ९, १०, ११, १२ या गद्यापाठांवर लघुत्तरी ४ प्रश्नांचा एक गट (दोन गटांपैकी एक- प्रत्येकी १०० 'ब्दात)	१६ गुण
प्र ४ कं ७, ८, ९, १०, ११, १२ या पद्यांवर लघुत्तरी ४ प्रश्नांचा एक गट (दोन गटांपैकी एक- प्रत्येकी १०० 'ब्दात)	१६ गुण
प्र ७ - वरील ४ घटकांवर ४ प्रश्न अनिवार्य - (प्रत्येकी १०० 'ब्दात)	१६ गुण
	एकूण ८० गुण

अंतर्गत मुल्यांकन

१ जाहिरात तयार करणे	७ गुण
२ कार्यालयीन पत्रलेखन	७ गुण
३ परिसंवादाचे आयोजन	७ गुण
४ महाविद्यालयातील नियमीतपणा	७ गुण

एकूण २० गुण

S. S. Sathya P.
Dr (Mrs) S.P. Pillai

R.M.
(Dr. Ravindra Murali)

गोंडवाना विश्वविद्यालय, गडचिरोली

बी.कॉम द्वितीय

हिंदी (अनिवार्य)

(चतुर्थ सत्र)

कुल अंक : ८०+२०

पाठ्यपुस्तक: साहित्य मंजरी

घट्कीकरण, प्रश्नपत्र का प्रारूप एवं अंक विभाजन

इकाई: एक-

पाठ्यपुस्तक के निर्धारित गद्य खंड में से चार-चार लघुत्तरी प्रश्नों के दो समूह होंगे, जिनमें से किसी एक ही समूह के सभी प्रश्नों के उत्तर देने होंगे. प्रत्येक प्रश्न ५ अंकों के होंगे. कुल अंक होंगे (२०)

इकाई: दो -

पाठ्यपुस्तक के निर्धारित कविता खंड में से दो-दो लघुत्तरी प्रश्नों के दो समूह होंगे, जिनमें से किसी एक ही समूह के सभी प्रश्नों के उत्तर देने होंगे. प्रत्येक प्रश्न १० अंकों के होंगे. कुल अंक होंगे (२०)

इकाई: तीन -

व्यावहारिक हिंदी ज्ञान के अंतर्गत विज्ञापन लेखन से दो प्रश्न १० अंकों के होंगे, जिनमें से किसी एक प्रश्न का उत्तर देना अनिवार्य होगा. कुल अंक होंगे (१०)

इकाई: चार -

व्यावहारिक हिंदी ज्ञान के अंतर्गत वाणिज्य, उद्योग एवं कृषि से सम्बंधित दो निबंध होंगे, जिनमें से किसी एक पर निबंध लिखना अनिवार्य होगा. कुल अंक होंगे (१०)

इकाई: पांच -

पाठ्यपुस्तक में निर्धारित सम्पूर्ण पाठ्यक्रम से दस अति-लघुत्तरी प्रश्न होंगे, सभी प्रश्नों का उत्तर अनिवार्य होगा. प्रत्येक प्रश्न २ अंकों के होंगे. कुल अंक होंगे (२०)

S. P. Pillai
(Dr. (Mod) S. P. Pillai)

R. M. Patil
(Dr. R. M. Patil)
MOD. Hindi
ACS College Tulam